

VARĀH. Brh. S. 4, 5, 13, 2. LAGHŪ. 1, 13. *Fisch* Brh. S. 47, 12.
जलचरङ्गीव (जल° + ङ्गीव) m. *Fischer*, pl. *Bez. der Bewohner der Ostküste* VARĀH. Brh. S. 11, 56. — Vgl. जलजाङ्गीव.
जलचरङ्गीव (जल° + शाङ्गीव) m. *Fischer* VARĀH. Brh. S. 13, 22.
जलचारिन् (जल + चार०) adj. *am oder im Wasser lebend*; m. *ein solches Thier* MBh. 3, 11577. Hipp. 1, 25. R. 3, 18, 6. 4, 30, 14. 51, 39. VARĀH. Brh. S. 53, 5. BRAHMA-P. in LA. 30, 2. *Fisch* ÇABDAK. im CKDr.
जलड (जल + ड) 1) adj. *im Wasser entstanden, dort lebend, — wachsend; aus dem Wasser hervorgehend, ihm eigenthümlich*: जलजानां च पद्मानां स्थलजानां च MBh. 2, 94. जलजानि च पुष्पाणि मात्यानि स्थलजानि च R. 2, 59, 11. (पमनाम) जलड़ी: प्रणिभिः कीर्णा जलजैर्मूषिता गृष्णोः। जलड़ी: कुसुमेश्वित्रा जलजैर्हरितोकाम् (das letzte Mal Lotus) HARIV. 3621. न तथा बलवतः स्फुर्जलजा वा स्थलाहृताः। स्वदेशे निचिता दोषा ब्रह्मस्मिक्षेपमागताः। Suçā. 1, 130, 18. — 2) subst. a) m. *ein im Wasser lebendes Thier, Wasserthier* R. 5, 5, 30. Suçā. 1, 208, 13. VARĀH. Brh. S. 17, 25. Brh. 3, 8. — b) m. *Fisch* ÇABDAK. im CKDr. स्वप्नेवं कृतः पित्रा जलजेनात्मजो यथा R. 2, 61, 22. PANĀKAT. I, 173. Vgl. श्रात्माशिन्. — c) *Muschel*, n. TRAIK. 3, 3, 82. H. an. 3, 146. MED. §. 24. m. RĀGĀN. im CKDr. HARIV. 8036 (wo जलजा st. जलता zu lesen ist). BHĀG. P. 8, 20, 31. — प्रधाय्य जलजं पाञ्चनन्दय् HARIV. 10936. BHĀG. 7, 60. 10, 61. BHĀG. P. 8, 4, 26. 13, 6, 23. HĀR. 110. Vgl. कुमिलजल. — d) n. *Perlen und andere aus dem Meere gewonnene Dinge* VARĀH. Brh. S. 13, 10. 13, 22. — e) n. *Lotus, Nelumbium* TRAIK. H. 1162. H. an. MED. वार्षीं जलजशालिनीम् MBh. 2, 1813. 3, 11393. जलजेनापा HARIV. 3626. 5188. R. 4, 31, 20. BHĀG. P. 3, 28, 23. — f) n. N. verschiedener anderer Pflanzen: α) = दिङ्गल. — β) = शैवल. — γ) = वानीर RĀGĀN. im CKDr. — δ) = कुपीलु BHĀVAP. im CKDr. — ε) m. *Seesalz* (सेलापा) RĀGĀN. im CKDr. — θ) m. eine zusammenfassende Bez. mehrerer Zodiakalbilder: कर्काटमीनकुम्भराशयः मकरशेषार्धं च Dip. im CKDr. — ι) f. श्री *eine best. Pflanze*, = लौतका RATNAM. 87.
जलजकुमुम (ज° + कु०) n. *Lotus*: ऽयोनि Bein. Brahman's MBa. 8, 4647; vgl. पद्मयोनि.
जलजन्रव्य (ज° + न्रव्य) n. *Perlen und andere aus dem Meere gewonnene Dinge* VARĀH. Brh. S. 86, 98. — Vgl. जलन्रव्य.
जलजतु (जल + जतु) m. *Wasserthier* AK. 1, 2, 3, 20. H. 1248. HIT. I, 187.
जलजतुका (von जलजतु) f. *Blutegel* BHĀB. zu AK. 1, 2, 3, 22. CKDr.
जलजम्बु (जल + जम०) n. *Lotus, Nelumbium* H. 1162.
जलजाङ्गीव (जलज + शाङ्गीव) m. *Fischer*, pl. *Bez. der Bewohner der Ostküste* Sch. zu VARĀH. Brh. S. 11, 56. — Vgl. जलचरङ्गीव.
जलजासन (जलज + शासन) m. *der auf dem Lotus Sitzende, Beiname Brahman's KUMĀRA*. 2, 30. — Vgl. पद्मासन.
जलजिह्वा (जल + जिह्वा) m. *Krokodil* HĀR. 76. — Nach WILS. ist जल hier = जड़ *kalt*.
जलजीविन् (जल + जी०) m. *Fischer* MBh. 12, 7427. Nicht etwa fehlerhaft für जल०, da dieses nicht in's Metrum passt.
जलजिङ्गा (जल + जिङ्गा) m. *eine zweischalige Muschel* HĀR. 112.
जलता (von जल) f. *der Zustand des Wassers* HARIV. 2932.

III. Theil.

जलतापिक (जल + ताप) m. N. *zweier Fische*: 1) = इण्णीस (s. इण्णी-श). — 2) = कांकची (कांकची ÇKDr. nach ÇABDAK.) MED. k. 229 (lies रुषयोः st. रुषयोः). — Der zuerst genannte Fisch heisst nach ÇABDAK. im ÇKDr. auch जलतापिन्, nach TRAIK. 1, 2, 19 जलताल.
जलतिक्तिका (जल + तिं०) f. *Boswellia thurifera* ROXB. (शटकी) RĀGĀN. im ÇKDr.
जलतुरग (जल + तु०) m. *Wasserpferd*, viell. *Tapir* H. 1333, Sch.
जलत्रा (जल + त्रा von त्र) f. *Regenschirm* HĀR. 40.
जलत्रास (जल + त्रास) m. *Wasserschau* SUÇA. 2, 282, 3. °सिन् adj. *damit behaftet* 4.
जलद (जल + द) *Wasser gebend*, m. 1) *Regenwolke* H. 164. an. 3, 332. MED. d. 29. MBh. 3, 1638. R. 3, 58, 25. SUÇA. 1, 334, 3. MEGH. 13. 95. 113. PANĀKAT. I, 33. PRAB. 93, 1. GHĀT. 3, 4. °पट्टलानि PANĀKAT. V, 29. — 2) als Synonym von *Wolke* N. eines *Cyperus* (s. मुस्तक) H. an. MED. — 3) pl. N. einer Schule des AV. Ind. St. 3, 278. sg. 1, 296. — 4) N. pr. eines Varsha in Çakadvipa MBh. 6, 425.
जलदत्तप (जलद + तप) m. *das Verschwinden der Regenwolken, Herbst* HARIV. 3823.
जलदर्डर (जल + द०) m. *Wasserpfeife, ein best. musikalisches Instrument* HARIV. 8427.
जलदागम (जलद + आगम) m. *die Ankunft der Regenwolken, Regenzeit* RĀGĀN. im CKDr. N. 21, 4.
जलदाशन (जलद + 2. श्रशन) m. Name eines Baumes, *Shorea robusta* ROXB. (शाल), ÇABDAK. im CKDr.
जलदेव (जल + देव) n. (sc. भ, नतत्र) *das Sternbild Ashāḍbhā, welches das Wasser zur Gottheit hat*, VARĀH. Brh. S. 11, 60. 101, 11. Brh. 16, 11. — Vgl. जलाधिदेवत.
जलदेवता (जल + देव०) f. *eine Wassergottheit* HARIV. 13140.
जलदत्य (जल + दत्य०) n. *Perlen und andere aus dem Meere gewonnene Dinge* VARĀH. Brh. S. 5, 42. — Vgl. जलददत्य.
जलद्वीप (जल + द्वीप) m. N. pr. einer *Insel* R. 4, 40, 33.
जलधर (जल + धर) *Wasser tragend*, m. 1) *Regenwolke* AK. 1, 1, 2. 8. H. 164. MBh. 1, 5331. 3, 1691. 7, 7163. Hipp. 2, 2. HARIV. 3822. R. 5, 7, 17. 6, 90, 28. BHĀRT. 1, 70. MĀKĀB. 11, 5. MEGH. 35. VARĀH. Brh. S. 24, 20, 23, 5. PRAB. 12, 16. GIT. 6, 7. — 2) *Meer* H. 1074. — 3) als Synonym von *Wolke* N. eines *Cyperus* (मुस्तक) ÇKDr. nach AK. 2, 4, 5, 25. — 4) *Dalbergia ougeinensis* ROXB. (तिनिश) RĀGĀN. im CKDr. — 5) N. eines aus 4 X 32 Moren bestehenden Metrums COLEBR. MISC. ESS. II, 137 (III, 40).
जलधरगर्जितघोषसुस्वरनक्त्रांजसंकुमुषिताभिष्ठ schönstimig (मुस्तक) wie der Laut (घोष) des Brüllens (गर्जित) der Wolken (जलधर) und kundig (घणिष्ठ) der Entfaltungen (संकुमुषित) des Fürsten (राजा) der Nakshatra, m. N. pr. eines Buddha Burn. Lot. de la b. I. 268.
जलधरमाला (ज° + माला) f. 1) *eine Reihe von Wolken*. — 2) N. eines Metrums (4 Mal — — —, — — — — oder — — — — — — — — Colebr. MISC. ESS. II, 180 (VII, 14).
जलधार 1) m. (जल + धार) a) N. pr. eines Berges (Wasser tragend) MBh. 6, 417. सकृष्टं HARIV. 12403. — b) N. pr. eines Varsha in ÇA-